

Date: 08/05/2024

To
Corporate Relation Department
BSE Limited
P. J. Tower, Dalal Street,
Mumbai – 400 001.

Listing Department Metropolitan Stock Exchange of India Ltd Building A, Unit 205A, 2nd Floor, Piramal Agastya Corporate Park, L.B.S Road, Kurla West, Mumbai – 400070

Scrip Code: 540686

Dear Sir

We are pleased to enclose herewith, newspaper advertisement of the extract of the audited financial results for the fourth quarter and year ended  $31^{st}$  March 2024 as published in 'Active Times' in English and 'Sanchar in Marathi on  $08^{th}$  May 2024.

The above is for your information and record purposes.

You are requested to kindly acknowledge receipt of the same.

Thanking You,

Yours Sincerely,

For Smruthi Organics Ltd

Urvashi Khanna Company Secretary

OFFICE : 'BALAJI BHAVAN' 165-A, RAILWAY LINES, SOLAPUR-413 001. (INDIA) ■ PHONE : 2310267, 2310367, 2311467

FAX NO.: 091 - 217 - 2310268 MUMBAI OFFICE: PH.: 24129211 TELEFAX NO.: 091 - 022 - 24155452

FACTORY: UNIT II: PLOT NO. A-27, M.I.D.C. CHINCHOLI, TAL. MOHOL, DIST. SOLAPUR - 413 255. (INDIA)

PHONE: 2357491 to 2357494 FAX: 0217-2357491 VISIT US: WAMAN SMITHING COM

(Ps. In Lakhs avcent EDS

<u>PUBLIC NOTICE</u>

This is to inform general public at large that my client MR. PRAMOD KUMAR PISHORILAL VIG is the Joint 

flat and the said flat is free from all encumbrances.

All persons having any claim against into or upon in respect of the said property by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, lease, license, lien or otherwise are hereby requested to make it known the same to the undersigned and/or to my client MR. PRAMOD KUMAR PISHORILAL WG within 16 (Fitteen) days from the date of Publication of this Notice falling which it shall be considered as having been non-existent, waived and abandoned and any claims received thereafter will not be considered valid in any manner and then my client will be free & entitle to proceed further in the matter for sale, transfer of the said flat to the Purchaser and execute, sign & register the Agreement for Sale / Sale Deed of the said flat. Mumbai dated 08th day of May-2024.

#### **NEELAMBER CO-OP. HOUSING SOC. LTD.** Add :- Village Umele, Naigaon (W), Tal. Vasai, Dist. Palghar-401202 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties The next hearing is kept on 05/06/2024 at 2:00 PM.

M/s. Pareira Builders And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken

Description of the property -Village Umele, Tal. Vasai, Dist. Palghar

	Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
	58	-	-	168.60 Sq. Mtrs.
59 -		-	2764.97 Sq. Mtrs.	
	62 1		-	1598.24 Sq. Mtrs.
			Total	4531.81 Sq. Mtrs.
Of	fice : Administra	itive Building-A,		Sd/-

(Shirish Kulkarni) 206, 2<sup>nd</sup> Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. (SEAL) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar Palghar. Date: 07/05/2024

#### VEENA SURSHYAM COMPLEX CO-OP. HOUSING SOC. LTD. Add :- Nallasopara Link Road, Next to Vasant Nagari, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar-401202 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties The next hearing is kept on 05/06/2024 at 2:00 PM.

M/s. Veena Vasundhara Vastu Shilp And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be

### Description of the property - Village Achole, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
2	-	-	5222.56 Sq. Mtrs.
		Total	5222.56 Sq. Mtrs.
Office · Administrati	ive Ruilding-A		Sd/-

206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. (SEAL) Palghar, Date: 07/05/2024

(Shirish Kulkarni) **Competent Authority & District** Dy. Registrar Co.Op. Societies, Palgha

#### Before the Superintendent of Land Records, Bandra, Mumbai Suburban District **PUBLIC NOTICE**

....Appellant Panchratna Co-op. Housing Society Ltd. Versus ..Respondent No. 1

The City Survey Officer, Ghatkopar ....Responde M/s. Rockline Properties and Developers Private Ltd.

....Respondent No. 2 M/s. Podar Mills Ltd. ....Respondent No. 3 M/s. Soleri Land Development Pvt. Ltd. ....Respondent No. 4 M/s. Parul Enterprises ..Respondent No. 5

Next date: 13-05-2024

NOTICE to Respondent No. 3: M/s. Podar Mills Ltd., Respondent No. 4: M/s. Soleri Land Development Pvt. Ltd. and Respondent No. 5: M/s. Parul Enterprises to appear in the before the Authority on 13-05-2024 at 11:00 AM in person or alongwith a counsel failing which necessary proceedings shall be initiated. Dated this 06th day of May, 2024

Mr. Dhruv S. Malhotra (SEAL) **Advocate High Court** 

Office no. 308. Bhaveshwar Arcade Annexe Nityanand Nagar, L.B.S. Marg, Ghatkopar (West), Mumbai-400 086. Tel. no.: 9820271917

#### Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road. Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

Date :- 07/05/2024 No.DDR/TNA/ deemed convevance/Notice/2782/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 321 of 2024.

Applicant :- Shree Morya Co-Operative Housing Society Ltd.

Add : Aptewadi, Shirgaon, Badlapur (E.), Tal. Ambernath, Dist. Thane Versus Opponents :- 1. Shri. Suresh Vishwanath Ganu, 2. M/s. Gajana

Construction through Partner A) Shri. Janardan Narayan Khamkar, B) Shri. Abhijit Laxminarayan Damake Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 27/05/2024 at 12.30 p.m. Description of the Property - Mauje Shirgaon, Tal. Ambernath, Dist. Thane

Hissa No. Plot No. Survey No. A5 318.50 Sq. Mtr. i.e. 2 381 Sq. Yards Sd/-(Dr. Kishor Mande) SEAL

District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane &

# **Read Daily Active Times**

### IN THE COURT OF 8TH ADDI. DISTRICT & SESSION JUDGE AT BARDOLI

CMA DC NO. 07/2024. Next date:-11/06/2024 APPLICANT :- GURUPREETSINGH SURJITSINGH AJMANI **VERSUS** 

#### OPPONENT:- BHAVIKA NARESHKUMAR THAPAR

(G.M.Parmar)

(P.D.Parmar)

Address Flat no.303, Mukti Appartment, Thapar Society, C.G.Road, Opp. Vasant Cinema, Chambur, Mumbai - 400074, (Maharashtra)

#### :::PUBLIC NOTICE:::-

The Applicant file this application against you for obtain possession of child name Manrajsingh under The Guardian and Wards Act-1890 Section 7 & 25. Honorable Court sent you summons on your address which is mentioned in application. but you cannot received willingly in that circumstances this public summons served to you by public notice and inform you that, you will present before the Honorable court on Date:-11/06/2024 at 11.00 am. You will not present on that day the court will presume notice was duly served to you and in your absence court will pass a necessary order against you.

Given under my hand and the seal of the court, this 1st day of May, 2024. Prepared by Compared by

Assistant I/c Registrar Additional District Court Surat at Bardoli, Gujarat Supt. B

**BAJAJ HOUSING FINANCE LIMITED** ALAE **POSSESSION NOTICE** 

(A.B.Vyas)

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002.Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002.(Appendix-IV) Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FinNANCE LIMITED (BHFL) under the Securityzation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) /Co Borrow

Name of the Borrower(s) / Description of Secured Asset (Immovable Property) Demand Notice Date of Guarantor(s)
(LAN No, Name of Branch)
Branch: CHALISGAON Date & Amount Possession All That Piece And Parcel Of The Non- 20th February2024 03.05.2024

agricultural Property Described As:
Grampanchayat Property No. 246 Gat No 2/B Plot
No. 98 10 Attakali Pracha Tal Chalisgaon Dist

U3.05.20

of Rs.5,07,043/(Rupees Five Lac Seven Thousand Forty
Three Only) (LAN No. 4M3RMS95957482) GANESH PANDIT MAHAJAN . JAYA GANESH MAHAJAN Jalgaon Chalisgaon Maharashtra-424101, East :- Road, West :- Road , North :- House Property Of Subhash Kawtik Patil, South :- Part Of Plot 9 & 10 B. MEENA PANDIT MAHAJAN

Co-Borrower) All The Above At 229/B Navegaon Mu. Takali Pra-Cha, Post Ozar Taluka Chalisgaon Dist-Jalgaon – 424101

Date: 08.05, 2024 Place: - JALGAON Authorized Officer Bajaj Housing Finance Limited

Kogta Financial (India) Limited DEMAND NOTICE ☑Koqta CIN No. U67120RJ1996PLC011406 Corporate Office: S-1 Gopalbari, Near Ajmer Pulia, Opp. Metro Pillar No. 143, Jaipur 302001, Rajasthan, India | Tal.: +91 141 6767067. Registered Office: Kogta House, Azad Mohalla, Bijainagar – 305624, Rajasthan, India | Email: info@kogta.in | www.kogta.in

DEMAND NOTICE UNDER Sec 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002. The following borrowers & co-borrowers availed the below mentioned secured loans from Kogta Financial (India) Ltd. the loans of below mentioned borrowers & co-borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms & conditions of the respective loan agreements and had become irregular, their loans were classified as NPA's as per the RBI guidelines. Amounts due by them to Kogta Financial (India) Ltd. are mentioned in the following table and further interest on the said amounts shall also be payable as applicable and the

same will be charged with effect from their respective dates.									
Name of Borrowers &	Outstanding as per 13(2)/Notice Date/	Details of							
Co-borrowers/ Mortgagor	Loan Account No. / Date of NPA	Secured as Assets							
1. Mr. Dipak Nansaheb Kale (Applicant / Mortgagor) S/o Mr. Nanasaheb Kale, A/P-Mahalgaon Tal-Vaijapur, Dist-Aurangabad, Vaijapur, Aurangabad, Maharashtra -423701, Mob-9011748501 Also At – Gurukrupa Kirana And General Stoe Through Proprietor Mr. Dipak Nansaheb Kale, A/P-Mahalgaon Tal Vaijapur, Dist-Aurangabad, Aurangabad, Maharashtra -423701, Mob-9011748501 2. Mrs. Priyanka Dipak Kale, A/P-Mahalgaon Tal-Vaijapur, Dist-Aurangabad, Vaijapur, Aurangabad, Maharashtra -423701, Mob-9011748501 3. Mr. Nanasaheb Jagannath Kale, A/P-Mahalgaon Tal-Vaijapur, Dist-Aurangabad, Vaijapur, Dist-Aurangabad, Vaijapur, Dist-Aurangabad, Vaijapur, Dist-Aurangabad, Vaijapur, Dist-Aurangabad, Vaijapur, Dist-Aurangabad, Vaijapur, Aurangabad, Waharashtra -423701, Mob-9011748501	Rs. 20,03,231/- as on 10.04,2024/ Notice Date: 12.04,2024 / 0000353531/ 04.04.24	All that Piece and Parcel ofthe old Grampanchayat Milkat No. 779, New Grampanchayat Milkat No. 779/1, Built Up Area 936 Sq. Fts, Open Area 2184 Sq. Fts, situated at village 2 Mahalgaon, within the local limit of Grampanchayat Mahalgaon Tal. Vaijapur, Dist. Aurangabad Alongwith all easementary rights and other rights and interests in respect of the said property owned by Mr. Dipak Nanasaheb Kale. Boundaries: East – Government Road, South – Property of Kadu Narayan Kale, West – Property of GitaramWaman Kale, North – Property of NavnathVithhalZinzurde							
1. Mr. Arqam Afzal Khan (applicant/ Mortgagor) S/o Mr. Afzal Khan H. No 1482, Flat No. 101, 1st Floor A. Wing Shalina Heights Near Farhan Khan Hall Millat Nagar 2, Rodgha Rd Bhiwandi Bhiwandi Thane Thane Maharashtra - 421302, Mob- 9320663799 Also At. Zam Zam Through Proprietor Mr. Arqam Afzal Khan H. No 1482, Flat No. 101, 1st Floor D-wing Shalina Height Rodgha Rd Bhiwandi Bhiwandi Thane Thane Maharashtra - 421302, Mob- 9320663799 Also At. Mr. Arqam Afzal Khan H.no. 520, Near Noorani Masjid Guljar Nagar, Gaibi Peer Road, Bhiwandi, Dist – Thane, Maharashtra - 421302 Mob- 9320663799 2. Mrs. Aayesha Arqam Khan (coapplicant) Wo Mr. Arqam Khan H.no. 1482, Flat No. 101, 1st Floor D-wing Shalina Height Rodgha Rd Bhiwandi Thane Thane Maharashtra - 421302, Mob- 9320663799	Rs. 21,91,086/- as on 08.04.2024/ Notice Date: 12.04.2024/ 0000438405 / 04.04.24	All That Piece and Parcel of Shop Gala No.116 totally adm. 425 Sq. Fts. Built up, on the Ground Floor adm. 212.50 Sq. Fts.(19.52 Sq. ntrs) in the mezzanine floor, in Bldg No. 6 of Bhiwandi Textile Market, Agra Road, M.H. No. 1259/G/116 4th Nizampura, Bhiwandi, constructed on C.T.S. No. 4317, 4318, 4319, 4320, 4321, 4327, 4332, 4334, 4336, 3461 and 4362, Survey No. 39/2, 39/4, 40/1, 40/3, 41/1 (p), 142/1 and 95/6, 95/7, 95/8, & 95/9 at mauje 4th Nizampura, Agra Road, Bhiwandi, Dist. Thane. The area is within the Municipal limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi, and Sub – Division and Sub – Registration Office Bhiwandi, and Division and District Thane owned by Mr. Arqam Afzal Khan							
1. Mrs. Jayashri Devidas Shejwal (Applicant/ Mortgagor) W/o Mr. Devidas Bapurao Shejwal S.No. 176/2 House No. 109 Samrat Colony Dhamalwadi Fursungi, Haveli, Pune, Maharashtra -1412308, Mob- 7821861266 Also At. Mrs. Jayashri Devidas Shejwal Building No-a/9 Flat No.6, Handewadi Road, Ganga Village-Hadapsar, Pune City Pune, Maharashtra-411028, Mob- 7821861266 2. Mr. Shubham Devidas Shejwal (Co-Applicant/Mortgagor) S/o Mr. Devidas Bapurao Shejwal S.No. 176/2 House No. 1809 Samrat Colony Dhamalwadi Fursungi, Haveli, Pune, Maharashtra-412308, Mob-8888408662	Rs. 25,33,730/- as on 08.04.2024 / Notice Date: 12.04.2024 / 0000342380 / 04.04.24	All that Piece and Parcel of Property being Survey No. 148, New Survey no. 176, Hissa No. 2/11, 1/2/1, Mouje Phursungi Taluka Haveli, District Pune admeasuring of 00 H. 55.70 R of Curved Out of Area 00 H 1.5R i.e. 1500 Sq. Ft. and Survey No. 148, New Survey no. 176, Hissa No. 1/2/1, admeasuring 00H 16.75 R Curved out of Area 1200 Sq. Ft. Total admeasuring area about 2700 Sq. Ft. and All Things Attached Thereto, Both Presently And In Future Construction is the Subject Matter Property Situated At Village Phursungi, Taluka Haveli, District Pune situate within the limits of Pune Muncipal Corporation, within the registration district Pune, registration sub 1 to 27 district Taluka: Haveli and jurisdiction of Sub-Registrar owned by Mrs. Jayashri Devidas Shejwal and Mr. Shubham Devides Shejwal, And Bounded As Follows, That is to Say: On or towards the East-By Road , On or towards the West-By Property of Mrs. Jayshri Shejwal, On or towards the South-By Property of Mrs. Ghadge, On or towards the North-By Road							

Since the notices sent to you on the address in which you originally reside / carry on business / personally works for gain have returned to us, we are constrained to cause this notice to be published. You are hereby called upon u/s 13(2) of the above Act to discharge the above mentioned liability with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc. within 60 days of this notice failing which the KFL will be exercising all or any of the rights u/ Sec 13(4) of the above Act. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 f the Act, in respect of time available, to redeem the secured assets. You are also put to notice that as per terms of Sec 13(13) of the above Act, you shall not transfer by sale, lease or otherwise the aforesaid secured assets.

Date: 07.05-2024. Place: MAHARASHTRA

Authorised Officer, Kogta Financial (India) Limited

## Smruthi Organics Ltd.

Registered & Corporate Office.: 165-A, Balaji Bhavan, 1st Floor, Raiway Lines, Solapur - 413001(Maharashtra), Tel. No.: 0217-2310267 Fax: 0217-2310268, Email: cs@smruthiorganics.com, website: www.smruthiorganics.com

#### STANDALONE AUDITED FINACIAL RESLUTS FOR THE YEAR ENDED 31st MARCH 2024 Rs. In Lakhs Except EPS

						110. III EURIO
SI. No.	Particulars	Quarter Ended 31.03. 2024 (Audited)	Quarter Ended 31.12.2023 (Un-Audited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
1	Total income from operations (net)	3971.86	2348.33	3682.92	12771.86	14114.83
2	Net Profit / (Loss) for the period Before Tax	218.61	(294.78)	80.78	496.97	449.37
3	Net Profit / (Loss) for the period After Tax	151.94	(229.34)	69.06	359.03	413.09
4	Total Comprehensive Income for the period (Comprising profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (After Tax)	166.68	(229.34)	122.75	375.11	442.95
5	Paid up Equity Share Capital	1144.63	1144.63	1144.63	1144.63	1144.63
6	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	
7	Earning per share (of Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations)					
	1. Basic :	1.33	(2.00)	1.07	3.14	3.87
	2 Diluted ·	1.33	(2 00)	1 07	3 14	3.87

Note: a. The above is an extract of the detailed format of Quarterly / Half Yearly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The Full Format of the Quarterly / Half Yearly Annual Financial Results are available on the Bombay Stock

Exchange (BSE), Metropolitian Stock Exchange(MESI) website and on Company's website (www.smruthiorganics.com) b. The above financials were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors meeting held on 6th May 2024.

c. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as per prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

Place: Solapur Date: 06.05.2024

(E. PURUSHOTHAM) CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN: 00033583

### VAGHANI TECHNO-BUILD LIMITED

Regd. Office: 903 & 904, 9th Floor, Krushal Commercial Tower, GM Road, Chembur (West), Mumbai -400089 Maharashtra, India, Board No: +91 22 250 18800 Fax No: +91 22 2501 8888 E-mail:- investor@vaghanitechnobuild.com, Website:- www.vaghanitechnobuild.com CIN No. L74999MH1994PLC187866

**EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

(RS. III LAKIIS EXCEPT EFS)									
	0	Quarter Ende	Year Ended						
PARTICULARS	31-Mar-2024	31-Dec-2023	31-Mar-2023	31-Mar-2024	31-Mar-2023				
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)				
Total income from operations (net)	-	-		-	-				
Other Income	4.04	4.11	3.90	16.50	15.99				
Net Profit/(Loss) for the period before tax,									
Exceptional and/or Extra Ordinary Items	2.60	2.30	1.61	9.17	7.91				
Net Profit/(Loss) for the period before tax,									
(after Exceptional and/or Extra Ordinary Items)	2.60	2.30	1.61	9.17	7.91				
Net Profit/(Loss) for the period after tax (after									
Extraordinary and/or Extra Ordinary items)	1.92	1.70	1.04	(10.12)	5.96				
Total comprehensive income for the period									
(comprising profit/loss for the period (after Tax)									
and other comprehensive income (after Tax)	1.92	1.70	1.04	(10.12)	5.96				
Equity Share Capital	522.00	522.00	522.00	522.00	522.00				
Earnings Per Share									
(before extraordinary items) (of Rs. 10/- each)									
a) Basic:									
b) Diluted:	0.04	0.03	0.02	(0.19)	0.11				
Earnings Per Share									
(after extraordinary items) (of Rs. 10/- each)									
a) Basic:									
b) Diluted:	0.04	0.03	0.02	(0.19)	0.11				
Notes:									
(1) The above is an extract of the detailed format of financial result for the quarter and financial year ended 31st									

March, 2024 filed with stock exchange under Regulation 33 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Financial Results for the quarter and financial year ended 31st March, 2024 is available on the website of the stock exchange (www.bseindia.com) and the website of the company (www.vaghanitechnobuild.com).

(2) The above results have been Audited by the Statutory Auditor of the Company and recommended by th Audit Committee and Approved by the Board of Directors at their Meeting held on 07th May 2024. By Order of the Board For Vaghani-Techno Build Limited

> Kantilal Manilal Savla Chairman & Whole-Time Director

RELIGARE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.

tegistered Office at: 1407, 14th floor, Chiranjiv Tower, 43, Nehru Place, New Delhi – 110019

corporate Office: 8th Floor, Max House, Block A, Dr. Jha Marg, Okhla Phase III, Okhla Industrial Estate, New Delhi – 110020 meloans.com

Place: Mumbai

RELIGARE HOME

#### **E- AUCTION/SALE NOTICE**

lotice is hereby given for conducting E-Auction sale under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit nterest Act 2002 (SARFAESI ACT) and Rules 8(6) & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 of the immovable properties, mortgaged of the M/s Religare Housing Development Finance Corporation Limited (hereinafter referred to as the "RHDFCL". Whereas the below pentioned borrower failed to repay the loan amounts to the bank, within 60 days from the date of the notice mentioned in table issued by it uthorized officer under section 13(2) of the SARFAESI ACT 2002.

VHEREAS the Bank has pursuant to the powers vested in it through its authorized officer taken the POSSESSION of the mortgaged property a nentioned in table under the provisions of Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 and under the provisions of section 13 (4)

of the SARFAESI ACT 2002 and in exercise of the powers conferred there under.

WHEREAS even thereafter the borrower has failed to repay the aforesaid loan amount to the Bank, the authorized officer of the Bank has decided to sell the scheduled property/ies "AS IS WHERE IS". "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis through the process of

Borrower(s) Name & Address		Notice date and Possession date		Description of the property	Reserve Price EMD
Nity Anand Krupa, Kopri Virar East Thane Maharashtra 401309 Al Link 2 Data Infotech Mumbai, 21, 2nd Floor Pushp Plaza, Snehanjali Electronic M.P. Road, Virar East Link 2 Data Inf Mumbai, 21, 2nd Floor Pushp Plaza, Above Snehanjali Electronic Road, Virar East Thane Maharshtra 401309, Sudeep Pradeep IR/0 B/301-302, Om Sai Apt, Nityanand Nagar, Chandansar Roa Tandul Bazar, Virar East Thane Maharashtra 401309 And K Benimadhab Dutta R/o Flat No 210, 2nd Floor, Om Shree Sadgur Anand Krupa, Kopri Virar East Thane Maharashtra 401309.  SECURED DEBT (AMOUNT IN RS.):- Rs.10,55,662.64/- (Ruper	RED DEBT (AMOUNT IN RS.):- Rs.10,55,662.64/- (Rupees Ten Fifty Five Thousand Six Hundred Sixty Two and Paise Sixty Four		SI pi A the oi ki N ken la ed S K er P	Ill that piece and parcel of roperty bearing Flat No. 210, dmeasuring 370 Sq. Ft built up in the 2nd Floor, building nown as '0m Shree Sadguru iltyanand Krupa' situated on und bearing Old S.No. 44, New No. 147, H. No. 27 Part at opri, Taluka Vasai, District alghar and Resgitration Subistrict of Vasai and District and segistration District of Palghar.	Rs. 5,91,627/- Rs. 59,162/-
2. Nitin Shantaram Kasar S/o Shantaram And Shweta Nitin Ka W/o Nitin Shantaram Kasar Both R/o B/G-4.prathana Apartm Hanuman Nagar, Rahul School, Nallasopara West The Maharashtra-401203 Also At Flat Bearing No.507, 5th Floor, Win Building No.2, Vini Residency, Phase II, CHSL, Hanuman Na Nallasopara West, Thane.  SECURED DEBT (AMOUNT IN RS.):- Rs.21,84,829.49/- (Rug TwentyOne Lakh Eighty Four Thousand Eight Hundred Twentyl Paise FourtyNine Only) as on 09.01.2018 plus future interest & co	nent, lane, ng A, agar, pees	Notice Issued U/s 1 SARFAESI ACT 20 <b>09.01.2018</b> and Constructive/ phy OSSESSION ta through Authorized on <b>05.10.2023</b> und provision of Sec 13 the SARFAESI ACT	02 on the vsical ken Officer der the 3 (4) of	Flat Bearing No.507, 5th FIr, Wing A, Building No 2, Known As Vini Residency, Phase II, CHSL, Hanuman Nagar, Nallasopara West, Thane (admeasuring About	Rs. 17,53,245/- Rs 1,75,324/-
Krishnlal Bairagi Both R/o N9/G1/4/1, Mahajivandayini Siloring Mill, Audumbar Bus Stop Javal, Ranapratap Chowk, Cidco, Nashik, Maharashtra-422009 Also At Flat No. 6, Third Floor, Balaji Residency Appt, Plot No. 2, Gut No 360/2, Konark Nagar, Behind Jatra Hotel, Adgaon, Nashik, Maharashtra SECURED DEBT (AMOUNT IN RS.):- Rs.8,20,471.10/- Q (Rupees Eight Lakh Twenty Thousand Four Hundred Seventy Plants (Rupees Eight Lakh Twenty Thousand Four Hundred Seventy Plants)	SARFAE 22.12 Constri POSS rough / on 05.10	SI ACT 2002 on Jone 2021 and the Loctive/ Physical Residency Apartment, Col On Plot No 2 Adm. 26 Metres + TDR Area 11 Meters Out of Geut No. of Sec 13 (4) of FAESI ACT 2002		at piece and parcel of property of Flat No 6, Adm.50.18 Sq. s on Third Floor, in Balaji ency Apartment, Constructed lot No 2 Adm. 268.25 Sq. s + TDR Area 110.00 Sq s Out of Gut No. 360/2 at e Adgaon, Tal. Dist. Nashik limits of Nashik Muncipal ration Nashik, Maharashtra.	Rs. 11,80,980/- Rs. 1,18,098/-
4. Anil Lalji Vishwakarma S/o Lalji Vishwakarma R/o H-16, Chawl No 4, Subhash Nagar II, Chakala, Midc, Andheri East, M Maharashtra-400093 Also At Flat No. 402 On The 4th Floor, B Shree Complex, Village- More, Nallasopara (F), Tal- Vasai, Palghar, East Thane, Maharashtra-401209 Also At F Manufacturing, Plot No 117, Road No. 18, Marol Industrial Area Andheri East, Mumbai, Maharashtra-400093, Anls Sunil Vishwakarma H-16, Ganga Chawl No 4, Subhash Nagar II, Chak R/o DC, Andheri East, Mumbai, Maharashtra-400093, Also At: F 402 on the 4th Floor, B Wing, Shree Complex, Village- More, Nallae (E), Tal- Vasai, Dist. Palghar, East Thane, Maharashtra-40120 At: -Ambey Enterprises, House No 21, CTS No 19/G, Power Com Behind Seepz Andheri East, Mumbai, Maharashtra-400093 SECURED DEBT (AMOUNT IN RS.): - Rs.8,56,547,34/- (Rupee:	lumbai, 3 Wing, , Dist Reemz a, Midc, I Lalji kala, Mi Flat No. asopara 09 Also npound	Notice Issued U 13(2) of SARFAE ACT 2002 on 08.03.2022 and Constructive /physical POSSESSION tak through Authoriz Officer on 05.07.2023 und the provision of \$ 13 (4) of the SARFAESI ACT 2002	the "  ken S  ed W  R  er H  Sec 3  T  A	all that piece and parcel of Flat lo. 402 On The 4th Floor, B Wing, in the building known as Shree Complex" Village-More, Nallasopara (E), Talasai, Dist. Palghar-401209, urvey No. 68, Hissa No.2, Vithin the area of Subtegistrar at Vasai III, Said Have tolding Admeasuring Area 18.86 Sq. Mt. (built Up), East hane, Maharashtra-401209 and Bounded By East- Green ligh School, West - Shreeji School, West - Shreeji	Rs. 11,99,205/- Rs. 1,19,920/-

North - G Wing, South Apt, North TNT Road Lakh Fifty Six Thousand And Five Hundred Forty Seven Paise Thirty Four Only) as on 08.03.2022 plus future interest & costs 5 Kiran Shantaram Inte S/n Shantaram Inte R/n Room No-08 Jay Tirunati Balaii Notice Issued II/s All that niece and 3. Alfal Silaharah in Pe 3/9 Silaharah in Pe 7/9 Chili No-00, ya Findha in Society Chincholipada, Subhash Road, Dombivali-(w) Thane Maharahstra-42130' Also At: Kiran Shantaram Ipte, Gangawali Kharwadi Mangaon, Raigad Gangawa parcel of property bearing Flat No.003 13(2) of SARFAESI ACT Palasgaon Baigarh Mumhai/ Baigarh Maharashtra-402104 Also At: 405, Sunris 2002 on Adm. 30 Sa. Feet O 9.87.299/-Business Park, Plot No-b-68, Road No-16, Mdc, Wagle Estate, Thane-(w) Thar Maharashtra-400604 **Also At**: G-003 Anuvishwa Apt Ravi Kiran Co-op Socie The Ground Floor Of The Building Known 17.07.2021 and he Constructive / Nandiyulli Village, Doubiyille (e) District-Thane Maharashtra-421201 And Sonal physical As "Anuvishwa 98.729/-Shankar Bandre D/o Shankar Raghunath Bandre R/o Room No-08, Jay Tirupa Balaji Society Chincholipada, Subhash Road, Dombivali-(W) Thane Maharahstra POSSESSION Apartment" Situate taken through 421302 Also At: Kiran Shantaram Ipte, Gangawali Kharwadi Mangaon, Raigad uthorized Office S. No. 65, H.No. 5F Gangawali Palasgaon Raigarh Mumbai/Raigarh Maharashtra-402104 Also At- 386 on 24.04.2023 Plot No.22 A hop No 12 Ahmed Chember Limington Road Grant Road (E) Mumba under the provision of Sec Maharashtra-400004 Limits of Nandival SECURED DEBT (AMOUNT IN RS.):- Rs.11,55,243.73/- (Rupees Eleven Lakh 13 (4) of the Village SARFAESI ACT Fifty Five Thousand Two Hundred Forty Three and Paise Seventy Three Only) as o 2002 15.07.2021 plus future interest & costs. Notice Issued II/s

6. Ram Amresh Singh S/o Amresh Durgaprasad Singh R/o Room No.04, Amresh Singh Chawal, Safed Pool, KA Road, Saki Naka, Andheri East, Mumbai Maharashtra-400072 Also At Durgesh Enterprisese, Bengal Cutting Work Gala No. 14, Amresh Singh Chawal, Kurla Andheri Road, Safed Pool, Andheri East, Mumbai Maharashtra-400070 **Also At** S. No. 201, H. No.1 At Village Dawadi, Taluka Kalyan, Dist Thane Within The Limits Of Grampanchavat Dawadi, Within The Regn Dist Thane & Sub Sub Regn Kalyan **And Sunita Ram Singh W/o Ram Amresh Singh R/o** Room No.04, Amresh Singh Chawal, Safed Pool, K A Road, Saki Naka, Andher East, Mumbai Maharashtra-400072

SECURED DEBT (AMOUNT IN RS.): - Rs.21,56,759.3/- (Rupees Twenty One Lakh Fifty Six Thousand Seven Hundred Fifty Nine And Paise Thirty Only) as on 24.06.2021 plus future interest & costs.

All that piece and parcel of Flat No.201 Admeasuring 975 Sq Ft built up the 2nd Floor In 'C' 13(2) of SARFAESI ACT 2002 on Wing of the building know as Om Sainath Residence 26.06.2021 and the 21,35,212/ situated on the land bearing physical POSSESSION taken Survey No.121, Hissa No.1 2.13.521/ Village- Dawadi, Taluka Kalyan, Dist. Thane within the through Authorized 09.05.2023 under limits of Grampanchava the provision of Sec 13 (4) of the SARFAESI ACT 2002 Dawadi, Within The Registration Dist. Thane & Sub Sub Registration Kalyan.

: 03.06.2024 from 11.00 A.M. to 02.00 P.M nspection of Property : 04.06.2024 till 5.00 PM ast date for bid submission

: 05.06.2024 between 11.00 AM to 1 P.M with extension of 5 minutes each Date of E-auction TERMS AND CONDITIONS OF SALE: 1) Full description of the above property is available with Authorized officer. The properties/documents can be

inspected after fixing date and time with the Authorized Officer. 2) E-auction will be conducted ONLINE through M/s. C1 INDIA PVT LTD at Plot No 68 Gurgaon Haryana pin Code 122003. 3) Before participating in E-auction, the intending bidders should hold a valid e-mail id and register their names at portal www.bankeauctions.com and get their User ID and password from M/s. C1 INDIA PVT LTD. 4) Prospective bidders may avai online training on E-Auction from M/s. C1 INDIA PVT LTD., (Contact Person : Mr. Dharani Krishna on Mobile +91 9948182222, Delhi@c1india.com or Support@bankeauctions.com (Helpline No 7291981124,25,26). 5) Earnest Money Deposit (EMD) shall be deposited hrough electronic mode/RTGS/NEFT fund transfer to Current Account No. 15280200004845 Name of the Bank: Federal Bank, Name of the beneficiary: Religare Housing Development Finance Corporation Limited, IFSC Code: FDRL0001528. Please note that the Cheque/Demand Draft hall not be accepted towards EMD. 6) The Bids below reserve price and/or without EMD amount shall not be accepted. Bidders may improve their further bid amount in multiple of Rs.5000 per lot. 7) The successful bidder is required to deposit 25% of the bid amount (inclusive of EMD), on th same day by electronic mode / DD / Cheque drawn in favour of "M/s Religare Housing Development Finance Corporation Limited" payable at Delhi and the balance amount shall be paid by the successful bidder within 15 days from the date of confirmation of sale by Bank. The EMD as well as Sale Price paid by the interested bidders shall carry no interest. The deposit of EMD or 25% of sale price, whatever the case may be shall be forfeited by the "RHDFCL", if the successful bidder fails to adhere to the terms of sale or commits any default. 8) The successful bidder shall bear all expenses including statutory dues/taxes/bills etc. to Municipal Corporation or any other authorities and fees payable for stamp duty, registration fee etc. for registration of the 'Sale Certificate'. 9) Bank does not take any responsibility to procure any permission/NOC from any Authority or under any other law in force in respect of property offered or any other dues i.e. outstanding water/electric dues, property tax or other charges if any.

10) Any arrears, dues, taxes, VAT, TDS, GST, charges on the property whether statutory or otherwise including stamp duty/registration fees on sale of property shall be borne by the purchaser only. 11) The bidders should make discreet enquiries as regards to charge/encumbrances/statutory dues on the property and should satisfy themselves about the title, extent, quality of the property before submitting their bid. No claim of whatsoever nature regarding charges, encumbrances over the property and any other matter etc., shall be entertained after submission of the online bid. 12) The Authorized Officer has absolute right to accept or reject any or all the offers/bids or adjourn/cancel the sale without assigning any reason or modify any terms of sale without any prior notice. 13) To the best of its knowledge and information, the "RHDFCL" is not aware o ny encumbrances on the properties to be sold except of the "RHDFCL". Interested parties should make their own assessment of the properties to heir satisfaction. Bank does not in any way guarantee or makes any representation with regard to the fitness/title of the aforesaid properties.

For any other information, contact at : 18001039711 / 18602664111 / 18003099711 email at : customerservice@religare.com may t

STATUTORY 15 DAYS NOTICE UNDER RULE 6(2), 8(6) & 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002 he Borrower/Co-Borrowers/guarantors/mortgagers are hereby notified to pay the sum as mentioned above along, with up to date interest and ancilla xpenses before auction, failing which the auction of mortgaged property mentioned above shall take place and balance dues if any shall be recovere ith interest/cost. In Case of no bid received in the auction sale on the date fixed for auction, the secured creditor shall be at liberty to sale this proper called upon to SHIFT/REMOVE ALL HOUSEHOLD ARTICLES / PERSONAL BELONGINGS IF ANY LYING IN THE REPOSSESSED PROPERTY. AS DE Panchnama/Inventory report prepared at the time of taking possession of the mortgaged property, within 7 (seven) days from the date of this notice. On failure to shift household articles/personal belongings within stipulated period of 7 (seven) days from the date of this notice, the company shall be onstrained to remove/shift / dispose off the same on "as is where is, as is what is and whatever there is basis" at Borrower/Co-Borrowers/ guarantors. nortgagers risk, responsibilities & cost. Company shall not be responsible for any claim raised by any party in this regard.

M/s Religare Housing Development Finance Corporation Limited Place: MAHARASHTRA, Date: 08-05-2024



मंगळवारी सार्वकाळी गोपाळकाल्याने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सत्संग महिला भवनी मंडळ अक्कलकोट यांचे भजन, अभंग, गवळण व मारूड आदींचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमात शक्तला कटारे, सुरेखा तेली, अर्चना पाठक, सुमती शिर्के, सागर पवार, सोलापूरच्या स्नंदा गोखले, कस्तुरा चौगुले, शीला पाटील, मीनाक्षी शिंदे, उषा राऊत यांनी विविध संसारिक विषयांवर अनेक सोंगी रूपे घेऊन विविध आध्यात्मिक व पार्मिक भजन भारूड सादर केले. सायंकाळी ६ वाजता

एकमका मुखा पालूः सखी देक हंबरी!! तुका म्हणे अवधे। बरवे वाळवंट उत्तम।! या संत त्काराम महाराजाच्या अभंग वदनाने प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते दहीहंही फोडण्यात आली त्यानंतर काल्याची आरती करून गोपाळकाला गोड झाला। गोविंदाने गोड केला!! या नामघोषात गोपाळ काल्याचा प्रसाद वाटण्यात आला, हजारो स्वामी

दयानंद हिरेमठ, संपतराव शिंदे, प्रदीप झपके, विजयकुमार दास, भीमराव भोसेकर, श्रीमुख जगदाळे, बाळासाहेब घाटगे, प्रदीप हिंडोळे, नलिनी ग्रामोपाध्ये, कोशल्या जाजू, निर्मला हिंडोळे, निंगू हिंडोळे, सुरेखा तेली आदींसह देवस्थानचे कर्मचारी सेवेकरी व असंख्य स्वामीमक उपस्थित होते.

याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त महेश गदी लक्षात घऊन उद्या बुधवारा लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई गोगी, उज्ज्वलाताई सरदेशमुख, ते सोलापूर दरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला

गाडी क्र. ०२१११ अतिजलद एकेरी विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून उद्या ब्यवारी सकाळी ०९.०० वाजता स्टेल आणि सायंकाळी ०५.३० सोलापूर येथे पोहचेल.

या गाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुई्वाडी येथे थांबे देण्यात आले

तीन वातान्कृलित तृतीय, ७ शयनयान आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी दोन गार्ड ब्रेक व्हॅन असे या गाडीची रचना आहे.

दूसरी ३.०० बाजता जिंद्र मुखा रणका **अ**अअअ, ireps.gov.in at 1-been um tin.

2m 4. | SUR/L/T/2024/02, mpare नाम । इलेक्ट्रिक्स करात गर्जितम पोर्टन और वर्त हर करेकार वृश्यि प्रीक्षिक अधि ४५६ KWP was the winest fully all within # 7,81,40,040 to/- fax firentle a, २,७०,८००/-. पूर्ण कालामधी : ६ महिने अधिकरची बेघना : ६० दिवस, वेबसाईटबर टेंबर बंद क्षेत्रपाची साहित्र व बेळ : ३१/०५/२०२४ रोज द्याचे ३.०० बाजाा, बिट सामा स्थान अक्टा ireps.gov.in at f-there were after

Sr. Divisional Electrical Engineer

अक्तामाम् लोखा समातर्गमाहरणमा



# रमृती ऑरगॅनिक्स लि.

CIN :- L24119PN1989PLC052562

नोंदणीकृत कार्यालय : १६५-अ, बालाजी भवन, पहिला मजला, रेल्वे लाईन्स, सोलापूर - ४१३००१ (महाराष्ट्र) Tel. No. : 0217-2310267

Email: cs@smruthiorganics.com; website: www.smruthiorganics.com

39 मार्च २०२४ रोजी संपलेल्या अखेरचा लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सार

(रु. लाखामच्ये इ वी एस सोहन)

अ.क्र.	तपशील	तिमाही अखेर (३१-०३-२०२४) लेखापरीक्षित	तिमाही अखेर (३१-१२-२०२३) अलेखापरीक्षित	तिमाही अखेर (३१-०३-२०२३) लेखापरीक्षित	वर्षअखेर (३९-०३-२०२४) लेखापरीक्षित	वर्षअखेर (३९-०३-२०२३) लेखापरीक्षित
-9	कामकाजातून मिळालेले एकूण उत्पन्न (निव्वळ)	3909.6	2386.33	3842.92	92009.24	98998.23
2	सर्वसाधारण कामातून कर आणि असाधारण बाबीपूर्वक मिळालेला निव्वळ नफा/(तोटा)	296.89	(28.865)	20.02	898.90	886'30
3	कस्पश्चात व असाधारण बाबीच्या पश्चात मिळालेल्या कालावधीचा निव्वळ नफा/(तोटा)	949.98	(556'38)	€9.0 <b>€</b>	349.03	893.09
×	संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (नफा/तोटा) आणि सर्वसमावेशक उत्पन्न (कस्पश्चात)	988.80	(223.38)	922.84	304,99	885.64
4	भरणा झालेले सम्मान भांडवल (दर्शनीमुल्य रु.१० प्रति सममान)	9988.63	9988.63	\$3.88PP	9988.63	63.8866
e	पुनर्मुल्यांकीत राखीव निधी वगळता राखीव निधी (मागील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमाणे)	-	100 -	-	-	-
(9	प्रत्येक सममागावरील (मिळकत प्रत्येकी रु. १० च्या वार्षिकीकृत न केलेले)		98	1		
-	9. बेसीक	9.33	(3.00)	9.08	3.98	3.68
-	२. डायल्यूटेड	9.33	(3.00)	9.00	3.98	3.60

नॉद-अ – वरील माहिती हि सेबी (सूबी आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमने २०१५ च्या नियमन ३३ च्या अंतर्गत स्टॉक इयस्वेजेस सोबत दाखल करण्यात आलेल्या तिमाही / सहामाही / वार्षिक lattia निर्माण प्राप्तिकारंड.com) या वेबसाइटसवर उपलब्ध आहे. च – वरील वित्तीय निष्कर्ण लेखा परिक्षण समिती आणि संचालक मंडळाच्या दि. ६ मे २०२४ रोजी झालेल्या सभेमध्ये समत केलेला आहे. क – वरील वित्तीय निष्कर्ण कंपनी कायदा २०१३ कलम १३३ आणि भारतीय हिलोब पघ्दतीने मानांक (NDAS) यानुसार तयार करण्यात आलेले आहे

स्थळ : सोलापुर दिनांक : ०६.०५.२०२४

(मृळ इंग्रजी मसुदाये हे स्वैर भारांतर असून सर्व विवादामध्ये मुळ इंग्रजी मसुदा प्रमान मानण्यात वेईल)

ई.पुरुषोत्तम व्यवस्थापकीय संवालक DIN: 00033583

# पात्रेनिमित्त आज ालख्यांच्या भेटी

मलकारसिध्द बबलाद, त्यव्वादेवी इंदापूर, श्री सप्द आचेगाव, श्री पुर, श्री लक्कव्वादेवी , श्री अमोगसिध्द मकणाप्र, भुताळसिध्द सोलाप्र, यल्लम्मादेवी औज, श्री सिप्द जामगाव, श्री खंडोबा ग विच्र येथील श्री खंडोबा ांच्या पालख्यांच्या मेटीचा

स्य अथर्णो, मळगालसिध्द महाप्रसाद वाटप होणार आहे. द, श्री मृत्यप्पा वडियार रात्री दहा वाजता ढोलकीवरील हवरे, श्री औदुतवहियार आहे. गुरुवारी सकाळी नक र्व सोहळा होणार आहे. श्रीच्या खी भेटीनंतर नंदीध्वजांसह पालख्यांची गावातून आहे.

नगरप्रदक्षिणा निघणार आहे. त्यानंतर रात्री नक वाजता शोभेचे दारूकाम होकन भाविकांना गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार वाजता कलगात्ऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचे फड आयोजित केले असून रात्री दहा वाजता 'वीर मलकारसिध्द' हे कलड सामाजिक नाटक सादर होणार आहे. या घार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविकांनी सहमागी व्हावे, असे आवाहन यात्रा कमिटीने केले